

July 5, 2024

To.

Listing Operation Department

BSE Limited

Phiroze Jeejecbhoy Towers Dalal Street, Mumbai- 400 001

Scrip Code: **544119** Symbol: **RPTECH**

Listing Compliance Department

The National Stock Exchange of India Limited (NSE) 05th Floor, Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla

Complex, Bandra (E) Mumbai - 400 051

Sub: Newspaper publication Postal Ballot Notice

Ref.: Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed, copies of the newspaper advertisement of the Postal Ballot Notice published in the following newspapers:

i. Financial Express (English Language), 5th July, 2024 and

ii. Navshakti (Marathi Language), 5th July, 2024

The above announcements are also being made available on the website of the Company at www.rptechindia.com/investor.

You are requested to kindly take the same on record and oblige.

Thankyou.

Your faithfully,

For **RASHI PERIPHERALS LIMITED**

Hinal Shah

Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

FINANCIAL EXPRESS

MARKETS

SPANDANA SPHOORTY FINANCIAL LIMITED
CIN:L65929TG2003PLC040648 egistered Office: Galaxy, Wing B, 16th Floor, Plot No.1, Sy.No.83/1 Hyderabad Knowledge City, TSIIC, Raidurg Panmaktha, Hyderabad, Ranga Reddy, Telangana-500081. Ph: +9140-45474750 | Email: secretarial@spandanasphoorty.com | Website: www.spandanasphoorty.com

NOTICE OF 21st ANNUAL GENERAL MEETING NOTICE is hereby given that 21st Annual General Meeting ('AGM') of the Members of **Spandana Sphoorty Financial Limited** (the 'Company') is scheduled to be held on Tuesday, July 30, 2024 at 03:00 P.M. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') in compliance of Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2022 dated May 05, 2022, Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 "MCA circulars") issued by the Ministry of Corporate Affairs issued from time to

'Circulars'), to transact the businesses as set out in the Notice of the AGM. In compliance with the said Circulars, the Notice of the AGM along with the Annual Repor for FY 2023-24 ('Annual Report') will be sent in due course only through electronic mode to those Members whose email ids are registered with the Company/ Registrar and Transfe agent ('RTA') and Depository Participants ('DP'). The Notice of the AGM and Annual Report will also be made available on the Company's website at www.spandanasphoorty.com websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and Nationa Stock Exchange of India Limited at www.nseindia.com

timeand SEBI circular no. SEBI/HO/DDHS/P/CIR/2023/0164 dated October 06

2023 ('SEBI Circular') (MCA Circulars and SEBI Circular collectively referred as

The Company is providing the remote e-Voting facility before the AGM and e-Voting facility at the AGM to its Members to exercise their right to vote on all the resolution as set out in the Notice and proposed to be transacted at the AGM by electronic means The facility of casting votes will be provided by Kfin Technologies Limited. The Members who have not registered/updated their email address for receiving Notice

of the AGM, Annual Report and other communications through electronic mode, please reach out to the respective DP(s), where the DEMAT a/c is being held. The Members who cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again it the AGM. Detailed process and manner of remote e-Voting, e-Voting at the AGM and instructions for attending the AGM through VC/OAVM will be provided in the Notice of the AGM

> For Spandana Sphoorty Financial Limited Vinay Prakash Tripathi Company Secretary

Place: Hyderabad Date: July 05, 2024

Date: 04/07/2024



JSW INFRASTRUCTURE LIMITED

CIN: L45200MH2006PLC161268 Registered Office: JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051 Website: www.jsw.in Email: infra.secretarial@jsw.in Tel: 022 4286 1000 Fax: 022-42863000

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS

n compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Circulars issued hereunder by the Ministry of Corporate Affairs (MCA) read with Circulars issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) under the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the 18th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Monday, 29th July, 2024 at 11:00 a.m(IST), through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM). In terms of the aforesaid MCA and SEBI Circulars and the Listing Regulations, the Notice of the AGM and the Integrated Annual Report for the Financial Year 2023-24 as well as login details for E -voting and joining the AGM through VC / OAVM facility will be sent in due course through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Depositories/Company

Members holding shares in demat form may contact their respective Depository Participants (DPs) for registration / updation of their email addresses. Members may note that the Company has been listed with the BSE limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) on 3" October, 2023. As on 31st March, 2024, all Equity shares of the Company are in dematerialized form.

Members may note that the Notice of the AGM and the Integrated Annual Report for the Financia Year 2023-24 will be available on the website of the Company at https://www.jsw.in/infrastructure/ isw-infrastructure-annual-reports-ty-2023-24 and also on the websites of the Stock Exchanges i.e. BSE at www. bseindia.com and NSE at www.nseindia.com and on website of M/s. KFin Technologie Limited (Kfin) (also the e-voting facility provider) at www.kfintech.com

The Record date shall be Friday, 19th July, 2024 for the purpose of determining entitlement of members for the payment of Dividend for the financial year ended 31st March, 2024, if declared by the Members at the AGM, Dividend on equity shares will be paid within 30 days from the date of

Please note that in terms of the MCA Circulars, payment of dividend shall be made through electronic mode to the Members who have updated their bank account details. Members holding shares in demat orm need to contact their respective DPs for registration/updation of their bank account details.

Pursuant to the Finance Act, 2020, payment of dividend will be subject to deduction of tax at source at applicable rates. To enable the Company to determine the appropriate TDS /withholding tax applicability, Members are requested to submit documents to KFin on or before 18th July, 2024.

Company Secretary and Compliance Officer

For JSW Infrastructure Limited

Gazal Qureshi

ACS: 16843

Dala consumer care

Bajaj Consumer Care Limited Corporate Identity Number (CIN): L01110RJ2006PLC047173 Registered Office: Old Station Road, Sevashram Chouraha,

Udaipur- 313 001, Rajasthan Corporate Office: 1231, 3rd Floor, Solitaire Corporate Park 167, Guru Hargovind Marg, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093, Maharashtra, India Tel: +91 0294-2561631

Website: www.bajajconsumercare.com E-mail: complianceofficer@bajajconsumer.com. Contact Person: Vivek Mishra, Head - Legal, Company Secretary and

Compliance Officer

NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDERS - BUYBACK OF EQUITY SHARES

OFFER FOR BUYBACK NOT EXCEEDING 57,41,000 (FIFTY SEVEN LAKHS FORTY ONE THOUSAND) FULLY PAID-UP EQUITY SHARES OF THE COMPANY OF FACE VALUE OF INR 1/- (INDIAN RUPEE ONE ONLY) EACH REPRESENTING 4.02% OF THE TOTAL NUMBER OF EQUITY SHARES IF THE TOTAL PAID-UP EQUITY CAPITAL OF BAJAJ CONSUMER CARE LIMITED ("COMPANY") AS ON MARCH 31, 2024, FROM ALL ELIGIBLE SHAREHOLDERS (EQUITY SHAREHOLDERS AS ON THE RECORD DATE BEING TUESDAY, JULY 2, 2024) ON A PROPORTIONATE BASIS, THROUGH THE 'TENDER OFFER' ROUTE, AT A PRICE OF INR 290/- (INDIAN RUPEES TWO HUNDRED AND NINETY ONLY) PER EQUITY SHARE, PAYABLE IN CASH, FOR AN AGGREGATE MAXIMUM AMOUNT NOT EXCEEDING INR 16,649 LAKHS (INDIAN RUPEES SIXTEEN THOUSAND SIX HUNDRED AND FORTY NINE LAKHS ONLY) (THE "BUYBACK") EXCLUDING TRANSACTION COSTS.

The Company has sent the Letter of Offer and Tender Form, along with the share transfer form, dated July 3, 2024, in relation to the Buyback, through electronic means to all Eligible Shareholders holding Equity Shares as on the Record Date (Tuesday, July 2, 2024), whose e-mail IDs are registered with the Company or Depositories. However, on a receipt of a request by the Manager to the Buyback or Registrar to the Buyback to receive a copy of Letter of Offer in physical format from such Eligible Shareholder to whom Letter of Offer and Tender Form were emailed

the same shall be dispatched physically by registered post/ speed post/ courier. For the detailed schedule of activities in relation to the Buyback, please refer to the Letter of Offer. A brief schedule of activities for the Buyback is as below:

| BUYBACK OPENS ON | Friday, July 5, 2024 |
|--|--------------------------|
| BUYBACK CLOSES ON | Thursday, July 11, 2024 |
| LAST DATE OF RECEIPT OF COMPLETED TENDER | Thursday, July 11, 2024, |
| FORMS AND OTHER SPECIFIED DOCUMENTS BY | 5:00 p.m. (IST) |
| THE REGISTRAR TO THE BUYBACK | |

The antiflament ratio for Elizible Shareholders is as helow

| The enduement rado for Englore originationals is | as below. |
|--|--|
| CATEGORY OF ELIGIBLE SHAREHOLDERS | BUYBACK ENTITLEMENT |
| Reserved category for Small Shareholders | 7 Equity Shares for every 93 Equity Shares held on the Record Date |
| General category for all other Shareholders | 6 Equity Shares for every 93 Equity Shares held on the Record Date |

For further information in relation to the entitlement ratio for the Buyback in each category, see the section titled "Process and Methodology for the Buyback" in the

ELIGIBLE SHAREHOLDERS CAN ALSO CHECK THEIR ENTITLEMENT ON THE WEBSITE OF THE REGISTRAR TO THE BUYBACK BY FOLLOWING THE STEPS GIVEN BELOW:

- Click on https://kosmic.kfintech.com/karisma/buybackofferv2.aspx.
- Select the name of the Company Bajaj Consumer Care Limited.
- Select holding type "Physical" or "NSDL" or "CDSL" or "PAN".
- Based on the option selected above, enter your "Folio Number" or "NSDL DPID/Client ID" or "CDSL Client ID" or "PAN".
- Enter the security code and click on submit.
- Click on 'View' button.
- The entitlement will be provided in the pre-filled 'FORM OF ACCEPTANCE-CUM ACKNOWLEDGEMENT'.

A copy of the Letter of Offer is available on the Company's website (www.bajajconsumercare.com), on the website of the Registrar (www.kfintech.com) and on the website of Manager to the Buy-back

DIN: 06938480

Date : July 4, 2024 Place: Mumbai

DIN: 00017575

(www.iiflcap.com).

Kushagra Bajaj Jaideep Nandi Non-Executive Chairman Managing Director

Bajaj Consumer Care Limited sd/-Vivek Mishra Head-Legal &

Company Secretary

For and on behalf of the Board of Directors of

Membership No.: A21901 bajaj GROUP Place: Mumbal

Bandhan to take call on interim CEO soon

PIYUSH SHUKLA Mumbai, July 4

THE BOARD OF directors of private sector lender Bandhan Bank will likely meet later this week and could finalise the name of the candidates that will be recommended to the Reserve Bank of India (RBI) for the post of the interim CEO, sources say.

"The directors have scheduled a meeting over the weekend and could take the final call over the interim CEO post," a source said. The bank did not respond to queries sent by FE till press time. Incumbent MD and CEO

Chandra Shekhar Ghosh is set to retire on July 9. According to sources, two internal executive directors (ED)—Ratan Kumar Kesh and Rajinder Kumar Babbar —are the frontrunners for the position. Kesh, being the senior-most ED at the bank, could be the first choice for the board. Kesh joined Bandhan Bankas ED in March 2023 and

as "SEBI Circulars"), in this regard.

CHANDRA SHEKHAR GHOSH, INCUMBENT MD & CEO, BANDHAN BANK AFTER LEADING THE BANK FOR ALMOST A DECADE, I FEEL THAT THE TIME HAS NOW COME FOR ME TO ASSUME A LARGER STRATEGIC **ROLE AT BANDHAN GROUP LEVEL**

is also currently serving as the chief operating officer. He has worked with ICICI Bank, HDFC Bank, Yes Bank and Axis Bank in his earlier stints. Babbar was appointed Bandhan Bank ED and the chief business officer in March this year. He has worked with HDFC Bank for more than two decades. Further, the bank has appointed consulting and leadership advisory firm Egon Zehnder to scout for a permanent CEO, a source said.

In April, Bandhan Bank founder Ghosh announced he

TINNA RUBBER AND INFRASTRUCTURE LIMITED

Corporate Identity Number: L51909DL1987PLC027186

Regd Office: Tinna House, No.6, Sultanpur, Mandi Road, Mehrauli, New Delhi-110030

Tel No.: 011-49518530, Fax No.: 011-26807073

Email: investor@tinna.in, Website: www.tinna.in

37TH ANNUAL GENERAL MEETING OF

TINNA RUBBER AND INFRASTRUCTURE LIMITED

Members of the Company are requested to note that the 37th Annual General Meetin

('AGM') of Tinna Rubber and Infrastructure Limited ('the Company') will be held on Friday

August 02, 2024 at 11:00 A.M. through Video Conferencing/Other Audio Visual Means

("VC/OAVM") facility to transact the businesses to be set out in the Notice of the AGM, in

compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') read wi

various circulars issued by the Ministry of Corporate Affairs from time to time latest being

general circular dated September 25, 2023 (collectively referred to as "MCA Circulars"

and the applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 ("Listing Regulations") read with various circulars issued earlier by

SEBI from time to time latest being circular dated October 6, 2023 (collectively referred to

Notice of the AGM, procedure and instructions for e-voting and the Annual Report 2023-24

will be sent to those Members whose email address are available with RTA i.e. Alanki

Assignments Limited, the Company or the Depository Participant(s) as on July 05, 2024

The physical copy of the Notice of the AGM along with Annual Report for FY 2023-24 shall

be sent to those members who request for the same at investor@tinna.in or

rta@alankit.com mentioning their Names, PAN No. Folio Number/ DP ID and Client ID

Members who have not registered their e-mail address are requested to register the sam-

in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository

Participant(s) and in respect of shares held in physical form by email to

Company/Registrar and Share Transfer Agent ('RTA") of the Company a

investor@tinna.in / rta@alankit.com. The Notice of the AGM and the Annual Report 2023

24 will be made available on the website of the Company at www.tinna.in. The same sha

also be available on the websites of National Securities Depository Limited ('NSDL') a

Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, the

Register of Members and share transfer books of the Company will remain closed from

The Company will provide the E-voting facility to its Members whose names appear in the

Register of Members / list of Beneficial Owners as on Friday, July 26, 2024("Cut-off date"

to exercise their right to vote by electronic means both through remote e-voting or e-voting

at the AGM through National Securities Depository Limited ("NSDL") Platform. The

instructions on the process of e-voting, including the manner in which the Members

holding shares in physical form or who have not registered their e-mail addresses can cast

their vote through e-voting, will be provided as part of the Notice of the AGM. The remote e

voting period will begin on Tuesday, July 30, 2024 at 09:00 A.M. (IST) and will end on

The Company has fixed Friday, July 26, 2024 as the ("record date") for determining

entitlement of members to receive final dividend for the financial year ended March 31

ABANS[®]

ABANS HOLDINGS LIMITED

Registered Office: 36, 37, 38A, Floor 3, Nariman Bhavan, Backbay Reclamation,

Nariman Point, Mumbai - 400 021

Phone No.: +91-022-61790000 Website: www.abansholdings.com

Email Id: compliance@abansholdings.com

CIN: U74900MH2009PLC231660

NOTICE OF 15th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

NOTICE is hereby given that the 15th Annual General Meeting ("AGM / Meeting") of the member

of M/s. Abans Holdings Limited ("the Company") is scheduled to be held on Thursday

26th July, 2024 at 03:00 P.M. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visua

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has

vide its circular dated 5th May, 2020 read with circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020

13" January, 2021, 8th December, 2021, 14" December, 2021, 5th May, 2022 & 28" December

2022 (collectively referred to as "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India

SEBI) vide its circular dated 12th May, 2020, 15th January, 2021 & 13th May, 2022 & 5th January,

2023 (collectively referred to as "SEBI Circular"), permitted the holding of AGM through

VC / OAVM without physical presence of the Members at the common venue. In complianc

with the Companies Act, 2013 ("Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements

Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), MCA Circulars and SEBI Circular, the AGM

n terms of the aforesaid MCA Circulars and SEBI Circular, the Notice of the AGM and th

Annual Report for the financial year 2023-24 has been sent on July 04, 2024 by e-mail to thos

Members whose e-mail addresses are registered with the Depositories / RTA. The requirements

of sending physical copy of the Notice of the AGM and the Annual Reports to the Members

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies

and Administration) Amendment Rules, 2015, the Secretarial Standards and Regulation 44 of

the SEBI Listing Regulations and SEBI circular dated 9th December, 2020, the Company is

providing the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM to its Members to

exercise their right to vote by electronic means on all businesses specified in the Notice of the

The instructions for e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested t

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-

off date i.e Friday, July 19, 2024 shall be eligible to avail the facility of remote e-voting,

participating in the AGM through VC / OVAM facility and e-voting during the AGM and

The remote e-voting shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is

In case a person has become a Member of the Company after the dispatch of the Notice of

the AGM but before the Cut-off date, he/she may obtain the user id and password by

Detailed procedure for remote e-voting or / and e-voting during the AGM is provided in the

Notice of the AGM. The instructions for attending the AGM through VC / OAVM are also

The Board of Directors has appointed Mr. Mitesh Dhabliwala (Membership Number F8331

from M/s. Parikh & Associates, Practicing Company Secretaries as Scrutinizer to scrutinize

the remote e-voting and e-voting during the AGM in a fair and transparent manner.

The Notice of the AGM and the Annual Report for financial year 2023-24 is available on the

website of the Company at www.abansholdings.com and on the website of our RTA at

www.purvashare.com, The Notice of the AGM and the Annual Report is also available on the

website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited

In case of any queries or grievances relating to remote e-voting or e-voting during the AGM

you may contact Ms. Deepall Dhuri, Purva Sharegistry (India) Private Limited

Unit: Abans Holdings Limited) Unit no. 9, Shiv Shakti Ind. Est., J. R. Boricha Marg

Lower Parel (E), Mumbai 400 011 or at e-mail ID: support@purvashare.com or at Telephone

Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of

Members and Share Transfer Books of the Company will remain closed from July 20, 2024 till

The remote e-voting will commence on Tuesday, July 23, 2024 at 9:00 a.m. (IST).

The remote e-voting will end on Thursday, July 25, 2024 at 5:00 p.m. (IST).

cast, the member shall not be allowed to change it subsequently.

AGM through platform provided by National Securities Depository Limited (NSDL).

nent and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Manag-

he Members of the Company will be held through VC / OAVM

exercise their right to vote by electronic means.

sending a request at support@purvashare.com.

at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

provided in the Notice of the AGM.

have been dispensed vide aforesaid MCA Circulars and SEBI Circular.

Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the 15th AGM.

For Tinna Rubber and Infrastructure Limited

Company Secretary and Compliance Officer

Sanjay Kumar Rawat

ICSI M. No. ACS 23729

www.evoting.nsdl.com and the BSE Limited at www.bseindia.com

Thursday, August 01, 2024 at 05:00 P.M.(IST)

2024, if approved by the members at the AGM

Date: July 05, 2024

Place: New Delhi

nate the following:

Saturday, July 27, 2024 to Friday, August 02, 2024 (both days inclusive).

will retire at the end of his third tenure on July 9, 2024. He would, however, continue to have a "larger strategic" role at the group level after retirement.

"After leading the bank for almost a decade, including three consecutive tenures as MD & CEO, I feel that the time has now come for me to assume a larger strategic role at Bandhan group level. Hence, I have decided to retirefrom the services of Bandhan Bank at the end of my current tenure as MD & CEO, i.e. on July 9," he said.

Suzuki Motor arm's fund for social impact startups

SUZUKI MOTOR'S SUB-**SIDIARY.** Next Bharat Ventures, has announced the launch of a ₹340-crore fund aimed at the social impact startup ecosystem. The fund will focus on empowering entrepreneurs solving problems for the next billion Indians in tier II cities and beyond.

Next Bharat Ventures will concentrate on nurturing startups in agri, financial inclusion, rural supply chain, and rural mobility. The firm's flagship initiative, the 'Next Bharat Residency program', offers a 4-month immersive experience for early-stage entrepreneurs. —Fe Bureau



KUMAR KAKARLAPUDI

ITIS WELL known that in India,

there is a congenital inequality in the distribution of revenue and expenditure between the Union and states. The latter are responsible for over 62% of the total expenditure with an entitlement of only 37% of the total revenue. The constitutional mandate of the Finance Commission is to address the inequality by recommending how much of the Union's tax revenue is to be devolved (divisible pool) and its distribution across states. The finance panels have accomplished this mandate highly commendably. Yet, a fundamental flaw concerning the core criterion adopted in the devolution remains.

Delving into devolution Devolution of the divisible pool

has been based on three criteria: need, equity, and efficiency. The indicators and weights assigned for each changed over time. The 15th Finance Commission considered tax and fiscal efforts (2.5%), forest and ecology (10%), demographic performance(12.5%), area(15%), population (15%) and income distance (45%). The most important one is the income distance, capturing the difference in the percapita income of a state concerned from that of the state with the highest per capita income. Accordingly, the states with lower per-capita income received a higher share of the divisible pool, and their share declined when the per-capita income increased. The presumption is that the states with higher per capita income will have higher tax capacity to mobilise the needed revenue to provide



basic minimum public goods.

Devolution conundrum

for Finance Commission

The paradox

However, studies by Gulati Institute of Finance and Taxation and National Institute of Public Finance and Policy (NIPFP) have shown a paradox of declining tax-to-GSDP ratio with rising per capita income across states. From the first half of the 1990s to the five years ending in 2020, high-income states'own tax-to-GSDP ratio declined from 8.8% to 6.1%, while low-income states increased from 5.9% to 6.2%. At the same time, given the devolution criteria, the share of the high-income states in the total divisible pool during the above period declined from 21.14% to 15.4%. Thus, the higher-income states face a doublewhammy—higher percapita income does not guarantee higher own tax-to-GSDP ratio, and it also causes a reduction of their share in the divisible pool.

The paradox has been attributed to the nature of structural change in the state's economy and the division of taxing powers between the Union and states. The growth of the economyaftertheeconomicreforms has been mainly contributed to by the services sector. While the services sector

emerged as the growth engine of certain states, the right to levy service tax since 1994 has been vested with the Centre, depriving the state governments of their potential tax revenue from the growing sector. Further, predominance of the informal sector in services also stood in the way of their contribution to tax

revenue. The introduction of GST couldn't resolve the issue as services like health and education are exempted from it. In Kerala, the services sector contributes 64% of GSDP but accounts for only 17% of GST collection. The output orienta tion of the state also does matter. Experts have argued that since exports are not subjected to taxation, states deriving higher per capita GSDP from exports are losers of tax revenue. Hence, the states that derive higher per capita income from services and exports face a double whammy — they are confronted with a declining tax base and a reduced

Income distance criteria: Call for a revisit

The presumption that the

share in the divisible pool.

higher income states have higher tax potential stands on a weak edifice. Hence, the persistence of the primacy of income distance as an equity criterion for devolution could have the effect of excessively penalising high-income states. The 16th Finance Commission may consider reducing the weight of income distance criteria with a corresponding increase in the weight of the need-based criteria. Alternatively, an adjusted per-capita GSDP weighed by the sectors of GSDP for which taxes are levied and the states' contribution to the country's exports may be considered.

Joseph is director, Gulati Institute of Finance and Taxation Kakarlapudi is assistant professor, Gulati Institute of Finance and Taxation

RASHI PERIPHERALS LIMITED

(Formerly known as Rashi Peripherals Private Limited)

Read. Office: Ariisto House, 5th Floor, Junction of N.S.Phadke Road, Telli Gali, Andheri (E), Mumbai- 400 069 Website: www.rptechindia.com, Email: investors@rptechindia.com,

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that Rashi Peripherals Limited ("the Company") is seeking approval of the members of the Company by way of postal ballot through remote e-voting on the special resolution for approving appointment of Dr. Anil Khandelwal (DIN: 00005619), as an Independent Director of the Company for a term of

The Postal Ballot Notice and the Statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013 read with other applicable laws ("Notice") is available on the website of the Company at www.rptechindia.com/investor the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchanges on which the equity shares of the Company is listed i.e. BSE Limited and National Stock

April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, and subsequent circulars issued in this regard the latest being General Circular no. 09/2023 dated September 25, 2023, issued by Ministry of Corporate Affairs (collectively the 'MCA Circulars'), the Company has sent the postal ballot notice on Thursday, July 4, 2024 ONLY through electronic mode, to those Members whose names appear in the Register of Members/List of Beneficial Owners as received by the Company from the Depositories/ Link Intime India Private Limited (Link Intime), the Company's Registrar and Transfer Agent ('RTA'), as on Friday, June 28, 2024 ('Cut-Off Date') and whose e-mail addresses are registered with the Company/RTA/Depositories/Depository Participants or who will register their e-mail address in accordance with the process outlined in this Notice. Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope has not been sent to the Members for this Postal Ballot. The Company has completed sending of the Notice to eligible shareholders through electronic mode on Thursday, July 4, 2024.

Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited ('RTA') for registration of e-mail addresses in terms of the MCA circulars. Members holding shares in electronic mode, who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective Depository Participant (DP) basis which, NSDL will provide the Member with copy of Notice. The process for registration of e-mail addresses is provided below and the same forms part of the 'Notes' section to the Notice.

same with their DPs/RTA to enable service of notices/documents/Integrated Reports and other communications electronically to updated e-mail address in future.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 or send a request to Mr. Sagar Gudhate at evoting@nsdl.com.

Dhabliwala (FCS 8331, CP No. 9511), of M/s. Parikh & Associates, Practising Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in a fair and transparent manner.

The Scrutinizer will submit their report to the Chairman, or any other person authorised by him, after scrutiny of the votes cast, on the result of the Postal Ballot within two working days from the conclusion of the postal ballot e-voting. The Scrutinizer's decision on the validity of votes cast will be final. The results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website at www.rptechindia.com/investor and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com immediately after the results are declared by the Chairman or any other person so authorized by him, and the same shall be communicated to the BSE and NSE and be made available on their respective websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com, where the equity shares of the Company are listed. The results shall also be displayed on the notice board at the Registered Office of the Company. The Resolution, if passed by the requisite majority through Postal Ballot by remote e-voting, will be deemed

to have been passed on the last date specified for e-voting i.e., Saturday, August 3, 2024 at 5.00 p.m. (IST). By Order of the Board of Directors

Tel No: +91-22-61771771, + 91-22-61771999, CIN: L30007MH1989PTC051039

5 (five) consecutive years from May 24, 2024 to May 23, 2029 (both days inclusive).

Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. In compliance with the provisions of the Companies Act, 2013, ('Act') and General Circular Nos. 14/2020 dated

The Company has engaged the services of NSDL to provide e-voting facility to its members. The remote

e-voting period commences on Friday, July 5, 2024 at 9.00 a.m. (IST) and shall end on Saturday, August 3, 2024 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. Once vote on a resolution is cast, the Member will not be able to change it subsequently. Please note that communication of assent or dissent of the Members would only take place through remote e-voting system. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut Off Date will be entitled to cast their votes by remote e-voting. To facilitate the Members to receive this Notice electronically, the Company has made arrangements with its

In case of any change in the registered e-mail addresses or other details, if any, Members may update the

The Board of Directors has appointed Ms. Anuja Parikh (ACS 52937, CP No. 21367) or failing her Mr. Mitesh

For Rashi Peripherals Limited HINAL SHAH **Company Secretary & Compliance Officer** Membership No.: F10869

Pond's Dreamflower named most creative ad on TV

PALLABI DEY PURKAYASTHA Mumbai, July 4

POND'S DREAMFLOWER'S **DILWALE** Dulhania Le Jayenge ad has been recognised as the most creative and effective TV ad, while Maggi's Occasion-Rain Moments ad has been named the most creative and effective digital ad, according to Kantar. Additionally, HUL's Surf Excel has been awarded the title of most consistently effective advertiser. Kantar, a marketing data and analytics firm, unveiled the fourth edition of its Creative Effectiveness Awards

India on Thursday. Thewinners' list has doubled from last year,

A Maggi's ad

named most creative on digital ad by Kantar; **HUL's Surf Excel most** consistently effective advertiser

standout per formersinthe "television ads"category and four in the "digital" category (three based on ad length and one for the most cre-

ative and

with Kantar

awarding 10

effective). Kantar analysed over 12,000 creatives globally in 2023, with more than 11% originating from India. Among the standout achiev-

ers in the TV category were Hindustan Unilever for Vim Liquid's *Masala Kadhi Pakoda* in the unstereotype—male category and Godrej Consumer Products for Politician in original creatives for South. Digital accolades were claimed by Eicher Motors for Bullet Meri Jaan in the under 15 seconds category and Tata Group's *Bahana* in the over 30 seconds category. Soumya Mohanty, MD &

chief client officer, South Asia, insights division, Kantar, emphasised the strategic importance of creative excellence in brand growth: "Great advertising builds predisposition and significantly impacts brand profitability, often outperforming even reach in enhancing brand salience."

Date: July 05, 2024 (Company Secretary & Compliance Officer)

July 26, 2024 for the purpose of the Annual General Meeting of the Company.

Sheela Gupta

For Abans Holdings Limited

financialexp.epapr.in

Date: July 5, 2024

Place: Mumbai

राशी पेरिफेरल्स लिमिटेड

(पूर्वी राशी पेरिफेरल्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)

नोंद. कार्यालय: एरिस्टो हाऊस, ५ वा मजला, एन.एस. फडके रोडचे जंक्शन, तेल्ली गली, अंधेरी (पू), मुंबई- ४०००६९.

वेबसाइट: rptechindia.com, ईमेल: investors@rptechindia.com,

द्रध्वनी क्र.: +९१-२२-६१७७१७७१, + ९१-२२-६१७७१९९९ सीआयएन: एल३०००७एमएच१९८९पीटीसी०५१०३९

पोस्टल मतपत्रिका सूचना आणि ई-मतदान माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की राशी पेरिफेरल्स लिमिटेड (''कंपनी'') डॉ. अनिल खंडेलवाल (डीआयएन: ००००५६१९) यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यासाठी रिमोट ई-व्होटिंगद्वारे पोस्टल बॅलेटद्वारे कंपनीच्या सदस्यांची मान्यता घेत आहे. , २४ मे २०२४ ते २३ मे २०२९ या सलग ५ (पाच) वर्षांच्या कालावधीसाठी कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून.

पोस्टल बॅलट नोटीस आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०२ च्या अनुषंगाने इतर लागू कायद्यांसह वाचलेले विधान (''सूचना'') कंपनीच्या <u>www.rptechindia.com/investor</u>, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. लिमिटेड ('NSDL') www.evoting.nsdl.com वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर ज्यावर कंपनीचे इकिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत जसे की बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>www.bseindia.com</u> आणि www.bseindia.com अनुक्रमे.

कंपनी कायदा, २०१३, ('अधिनियम') आणि दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० आणि या संदर्भात जारी केलेल्या त्यानंतरच्या परिपत्रकांचे पालन करून कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रके') जारी केलेले, दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२३, कंपनीने गुरूवार, ४ जुलै, २०२४ रोजी पोस्टल मतपत्रिका नोटीस केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली आहे, ज्यांना डिपॉझिटरीज/लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाइम), कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट ('आरटीए') कडून कंपनीला मिळालेल्या सदस्यांची नावो/ फायदेशीर मालकांच्या यादीमध्ये ज्या सदस्यांची नावे आहेत, ते शुक्रवार, जून रोजी २८, २०२४ ('कट-ऑफ तारीख') आणि ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/आस्टीए/डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत किंवा जे या सूचनेमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार त्यांच्या ई-मेल पत्त्याची नोंदणी करतील. त्यानुसार, पोस्टल मतपत्रिका फॉर्मसह सूचनेची प्रत्यक्ष प्रत आणि प्री-पेड व्यवसाय उत्तर लिफाफा या पोस्टल मतपत्रिकेसाठी सदस्यांना पाठवलेला नाही. कंपनीने गुरुवार, ४ जुलै २०२४ रोजी पात्र भागधारकांना इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे नोटीस पाठवणे पूर्ण केले आहे.

कंपनीने आपल्या सदस्यांना ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी NSDL च्या सेवांचा सहभाग घेतला आहे. रिमोट ई-मतदान कालावधी शुक्रवार, ५ जुलै, २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता (IST) सुरू होईल आणि शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (IST) संपेल. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल त्यानंतर द्वारे अक्षम केले जाईल. सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेनुसार कंपनीच्या पेड-अप इक्रिटी भाग भांडवलाच्या त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. एकदा ठरावावर मत दिल्यानंतर, सभासद नंतर त्यात बदल करू शकणार नाही. कृपया लक्षात घ्या की सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संप्रेषण केवळ दूरस्थ ई-मतदान प्रणालीद्वारे होईल. ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट ऑफ तारखेनुसार नोंदवली गेली आहेत, फक्त तेच सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्यास पात्र असतील.

सदस्यांना ही सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळावी यासाठी कंपनीने त्यांचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, Link Intime India Private Limited ('RTA') सोबत एमसीए परिपत्रकांनुसार ई-मेल पत्त्यांच्या नोंदणीसाठी व्यवस्था केली आहे. इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DP) आधारावर त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत करण्याची विनंती केली जाते, जे NSDL सदस्याला सूचनेची प्रत प्रदान करेल. ई-मेल पत्त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया खाली प्रदान केली आहे आणि तीच नोटीसच्या 'नोट्स' विभागाचा भाग आहे:

कंपनी/डीपीकडे ई-मेल पत्त्याची नोंदणी: नोंदणीकृत ई-मेल पत्ते किंवा इतर तपशिलांमध्ये कोणताही बदल झाल्यास, सदस्य सूचना/दस्तऐवज/एकात्मिक अहवालांची सेवा सक्षम करण्यासाठी त्यांच्या डीपी/आरटीएसह ते अपडेट करू शकतात. आणि भविष्यात अद्ययावत ई-मेल पत्त्यावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने इतर संप्रेषणे.

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा ०२२ - ४८८६ ७००० वर कॉल करू शकता किंवा विनंती पाठवू शकता. <u>evoting@nsdl.com</u> वर श्री. सागर गुधाटे यांना.

संचालक मंडळाने सुश्री अनुजा पारीख (ACS ५२९३७, CP क्रमांक २१३६७) किंवा त्यांना अयशस्वी झाल्यामुळे मेसर्स पारीख अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, श्री मितेश धबलीवाला (FCS ८३३१, CP क्रमांक ९५११) यांची नियुक्ती केली आहे. छाननी करण्यासाठी छाननी करणारा, पोस्टल मतपत्रिकांची प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने.

पोस्टल बॅलेट ई-मतदान संपल्यापासून दोन कामकाजाच्या दिवसांत पोस्टल बॅलेटच्या निकालावर छाननीकर्ता आपला अहवाल अध्यक्ष, किंवा त्याने अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला, टाकलेल्या मतांची छाननी केल्यानंतर सादर करेल. पडलेल्या मतांच्या वैधतेबाबत छाननीकर्त्याचा निर्णय अंतिम असेल. छाननीकर्त्याच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या <u>www.rptechindia.com/investor</u> वर आणि NSDL च्या <u>www.evoting.nsdl.com</u> या वेबसाइटवर चेअरमन किंवा अधिकृत व्यक्तीने निकाल घोषित केल्यानंतर लगेचच टाकले जातील. त्याच्याद्वारे, आणि ते बीएसई आणि एनएसई आणि त्यांच्या संबंधित वेबसाइटवर उपलब्ध केले जातील उदा. <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u>, जेथे कंपनीचे इिकटी शेअर्स सूचीबद्ध आहेत. निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सूचना फलकावर देखील प्रदर्शित केले जातील.

ठराव, रिमोट ई-व्होटिंगद्वारे पोस्टल बॅलेटद्वारे आवश्यक बहुमताने मंजूर झाल्यास, ई-मतदानासाठी निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला म्हणजेच शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता पास झाल्याचे मानले जाईल. (IST).

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

राशी पेरिफेरल्स लिमिटेड

हिनल शहा

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

सदस्यत्व क्र.- एफ१०८६९

तारीख: ५ जुलै, २०२४ ठिकाण: मुंबई